

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ :

अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये

नवीन अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन आदेश क्रमांक एनजीसी-२०१७/(१०२/१७)/मशि-४

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

दिनांक : २३ जून, २०१७.

- संदर्भ:** १. शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१०/(१९३/१०)/मशि-४, दि. ३०.१०.२०१०.  
२. शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१२/(२४७/१२)/मशि-४, दि. ०२.०९.२०१३.  
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१७/(५६/१७)/मशि-४, दि. ०७.०४.२०१७.

### शासन आदेश

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६, दि. ०१.०३.२०१७ पासून अंमलात आलेला असल्यामुळे व त्यानुषंगाने नविन निकष विहित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता नविन विषय व तुकड्यांसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांबाबत संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयातील विहित केलेल्या निकषांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असा निर्णय संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ८२ व ८३ अणि संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यातील अकृषि विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी नवीन अतिरिक्त तुकड्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले आहेत. सदर प्रस्तावांची संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१२/(२४७/१२)/मशि-४, दि. २ सप्टेंबर, २०१३ अन्वये तपासणी करण्यात आली. विद्यापीठांच्या शिफारशींच्या अनुषंगाने शासन स्तरावर केलेली तपासणी वा महाविद्यालयांनी प्राप्त केलेला नॅक दर्जा विचारात घेऊन पात्र ठरलेल्या प्रस्तावांना महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ८२(५) अन्वये शासनास प्राप्त अधिकारानुसार अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात पुढील विवरणात नमूद केल्यानुसार नवीन अतिरिक्त तुकड्यांना खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून कायम विना अनुदान तत्वावर मंजूरी देण्यात येत आहे.

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
		मुंबई विद्यापीठ, मुंबई	
१.	१	जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे विल्सन कॉलेज चौपाटी, मुंबई-४०० ००७	बी.एम.एस.
२.	२	किशनचंद चेलाराम कॉलेज १२४, दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट मुंबई-४०००२०	एम.एससी. (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)
३.	३	राजस्थानी संम्मेलन एज्युकेशन ट्रस्टचे देवीप्रसाद गोएंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मिडीयास्टडीज, आर.एस.कॅम्पस, एस.व्ही.रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४	बी.ए. (फिल्म टेलिव्हिजन अँड मिडीया प्रोडक्शन)

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
४.	४	विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे विकास कॉलेज ऑफ आर्टस,सायन्स अँड कॉमर्स विकास हायस्कूल मार्ग,कन्नमवार नगर-२, मुंबई-४०००८३	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) बी.एम.एस. एम.एस्सी.(इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)
५.	५	गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे इस्माईल युसुफ कॉलेज ऑफ आर्टस,सायन्स अँड कॉमर्स जोगेश्वरी (पू), मुंबई-४०००६०	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०) बी.एम.एस.(६०-१२०) (अँडव्हान्स अकाउंटन्सी) (६०-१२०) एम.कॉम-(अँडव्हान्स अकाउंटन्सी)
६.	६	नगिनदास खांडवाला कॉलेज ऑफ कॉमर्स,आर्टस अँड मॅनेजमेंट स्टडीज अँड शांताबेन नगिनदास खांडवाला कॉलेज ऑफ सायन्स भद्रन नगर, रोड नं.१ एस.व्ही.रोड समोर, मालाड (पु.),मुंबई-४०००६४	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स)(६०-१२०) बी.एम.एस.(१२०-१८०)
७.	७	नालंदा एज्युकेशन फाऊंडेशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस,सायन्स अँड कॉमर्स ( डिग्री) मालेकर वाडी,पी.एल.लोखंडे मार्ग,चेंबुर रेल्वे स्टेशन जवळ, चेंबुर (प.), मुंबई-४०००८९	बी.ए.(१२०-२४०) बी.एस्सी.-हॉस्पिटॅलिटी स्टडीज (६०-१२०) एम.कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) (६०-१२०)
८.	८	कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे वालिया छगनलाल लालजीभाई कॉलेज कॉमर्स अँड आर्टस कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटी रोड, डी.एन.नगर,अंधेरी (प.) मुंबई-४०००५	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०) एम.कॉम. (अँडव्हान्स अकाउंटन्सी) (६०-१२०)
९.	९	दि कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे बी.के.श्राॅफ कॉलेज ऑफ आर्टस,मंगललाल हरगोविंददास श्राॅफ कॉलेज ऑफ कॉमर्स भूलाबाई देसाई रोड,कांदिवली (प.), मुंबई-४०००६७	बी.कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स) (६०-१२०) एम.एस्सी.(इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (२०-४०)
१०.	१०	श्री.नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स पी.एल.लोखंडे मार्ग,चेंबुर,मुंबई-४०००८९	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०) बी.एम.एस.(६०-१२०)
११.	११	रामजी असर विद्यालयाचे लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स एम.जी.रोड,घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (१२०-१८०) बी.कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स) (६०-१२०) बी.एम.एस.(६०-१२०)

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
१२.	१२	प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स सुंदर नगर, एस.व्ही.रोड, मालाड (प.), मुंबई-४०० ०६४	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (१२०-१८०) बी.कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स) (६०-१२०)
१३.	१३	चिल्ड्रन वेलफेअर सेंटरचे क्लॉराचे कॉलेज ऑफ कॉमर्स यारी रोड, वसोवा, मुंबई-४०००६१	बी.कॉम. (३६०-४८०) बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०)
१४.	१४	केळकर एज्युकेशन ट्रस्टचे व्ही.जी.वझे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मिठागर रोड, मुलूंड (पू.), मुंबई-४०० ०८१	बी.एम.एस. (६०-१२०)
१५.	१५	पटुक पॉलिटेक्नीक ट्रस्टचे पटुक गाला कॉलेज ऑफ कॉमर्स १००, नेहरु रोड, पटुक कॉम्प्लेक्स, सांताक्रुझ (प.), मुंबई-४०००५५	बी.कॉम. (३६०-४८०)
१६.	१६	श्रीमती श्यामपतीदेवी मिश्रा एज्युकेशनल ट्रस्टचे श्री. जी.पी.एम.डिग्री कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स राजर्षी शाहू महाराज मार्ग, मनपा शाळा इमारत, तेली गल्ली, अंधेरी (प.), मुंबई-४०००६९	बी.कॉम. (१२०-३६०) बी.कॉम.- (६०-१२०) (अकाउंटिंग अँड फायनान्स) बी.एम.एस. (६०-१२०)
१७.	१७	ज्ञान विकास संस्थेचे डी.व्ही.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स, प्लॉट नं. २२/२३, सेक्टर-१७, कोपरखैरणे, नवी मुंबई-४००७०९	बी.कॉम. (१२०-२४०)
१८.	१८	ज्ञानदीप मंडळाचे सेंट जोसेफ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सतपाळा राजोडी, विरार (प.), पो. आगाशी, ता. वसई, जि. पालघर	बी.कॉम. (१२०-२४०) बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०) बी.एम.एस. (६०-१२०) एम.कॉम. (अँडव्हान्स अकाउंटन्टसी) (६०-१२०)
१९.	१९	सेंट गॉन्सालो गार्सिया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स वसई क्रिकेट ग्राऊडच्या मागे, ता. वसई, जि. पालघर-४०१२०७	बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०) बी.एम.एस. (६०-१२०)
२०.	२०	आगाशी विरार अर्नाळा एज्युकेशन सोसायटीचे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक कॉलेज जिवदानी पाच पायरी, नारिंगी, ता. वसई जि. पालघर-४०१३०५	बी.कॉम. (१२०-२४०)
२१.	२१	अण्णासाहेब वर्तक कॉलेज ऑफ आर्ट्स, केदारनाथ मल्होत्रा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इ.एस.अँड्रॉडीस कॉलेज ऑफ सायन्स वसई रोड, (प.), जि. पालघर-४०१२०२	बी.कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स) (६०-१२०) बी.एम.एस. (६०-१२०)

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
२२.	२२	सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सोनोपंत दांडेकर आर्ट्स, व्ही. एस. आपटे कॉमर्स अँड एम.एच. मेहता सायन्स कॉलेज खारेखुरण रोड, जि. पालघर-४०१४०४	एम.एस्सी.(एनॉलेटिकल केमिस्ट्री) (२०-४०) एम.एस्सी.(ऑरग्यानिक केमिस्ट्री) (२०-४०) एम.कॉम.(अँडव्हान्स अकाउंटसी) (६०-१२०)
२३.	२३	सुधागड एज्युकेशन ट्रस्टचे शेठ ज. नौ. पालीवाला कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स कॉलेज पाली, ता. सुधागड, जि. रायगड-४१०२०५	एम.एस्सी.(ऑरग्यानिक केमिस्ट्री) (२०-४०)
२४.	२४	महाराणा प्रताप सिंग शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वैभववाडी, जि. सिंधुदूर्ग-४१६८१०	बी.कॉम.(१२०-२४०)
२५.	२५	जीवनदीप शैक्षणिक संस्था पाई संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली, पो. रायते,ता. कल्याण,जि.ठाणे-४२१३०१	बी.कॉम.(१२०-२४०) बी.एस्सी.(१२०-२४०)
२६.	२६	कल्याण होलसेल मर्चन्ट्स एज्युकेशन सोसायटीचे लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालय अग्नीशामक दलासमोर, दुर्गाडी किल्ल्या जवळ, भिवंडी-मुरबाड रोड, वाडेघर नाका, कल्याण (प.),जि.ठाणे-४२१३०१	एम.कॉम (अँडव्हान्स अकाउंटसी) (६०-१२०)
२७.	२७	के.एम. अग्रवाल कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अग्रवाल कॉलेज पडगा रोड, गंधोर,ता. कल्याण,ठाणे-०१	बी.कॉम.(अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०)
२८.	२८	दि साउथ इंडियन असोसियशनचे द एस.आय.ए.कॉलेज ऑफ हायर एज्युकेशन प्लॉट नं. ८८, एम. आय. डी. सी. रेसिडेन्शियल निवासी विभाग, जिमखाना रोड, डोंबिवली (पू), ठाणे-४२१२०३	बी.कॉम.(२४०-३६०) बी.कॉम.(बँकिंग अँड इन्शुरन्स) (६०-१२०) बी.एस्सी.(इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) बी.एम.एस. (६०-१२०)
२९.	२९	बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स,बिर्ला कॉलेज रोड, ता. कल्याण, जि. ठाणे - ४२१ ३०४	एम.कॉम (अँडव्हान्स अकाउंटिंग अँड ऑडिटिंग) (६०-१२०) बी.कॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स) (६०-१२०) बी. एम. एस. (१२०-१८०) बी.एस्सी.(बायो-टेक्नॉलॉजी) (३५-७०)

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
<b>स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड</b>			
३०.	१	अडत व्यापारी शिक्षण संस्था, उद्गीर रोड, देगलूर जि. नांदेड, देगलूर महाविद्यालय, उद्गीर रोड, देगलूर जि. नांदेड	बी.कॉम. बी.एस्सी.
३१.	२	बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था, वापटी, ता. वसमतनगर, जि.हिंगोली, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमतनगर, जि. हिंगोली	बी.कॉम
३२.	३	ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, परभणी, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी	बी.कॉम. प्रथम वर्ष
३३.	४	नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित, नूतन महाविद्यालय, सेलू, जि.परभणी	बी.कॉम. प्रथम वर्ष
३४.	५	जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ कव्हा, ता.जि. लातूर शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, ता. रेणापूर, जि.लातूर	बी.कॉम. (इंग्रजी माध्यम)
<b>सोलापूर विद्यापीठ, सोलापूर</b>			
३५.	१	सी.बी.खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट - ४१३ २१६, जि. सोलापूर	बी.ए. भाग-३ (१२०)
३६.	२	शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी-४१३ ४११ ता.बार्शी, जि. सोलापूर	बी.कॉम. भाग-१ (१५०) बी.कॉम. भाग-२ (१५०) बी.कॉम. भाग-३ (१५०)
३७.	३	पदमशाली शिक्षण संस्था, सोलापूर संचलित ए.आर.बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, २१३, साखर पेठ, सोलापूर-४१३ ३०५	बी.कॉम. भाग-३ (१२०)
३८.	४	माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एन.भिसे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, परांडा रोड, कुर्डुवाडी-४१३ २०८ ता.माढा, जि. सोलापूर	बी.एस्सी. भाग-१ (१२०) बी.एस्सी. भाग-२ (१२०) बी.ए. भाग-३ (१२०)
<b>उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव</b>			
३९.	१	गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगांव ता.धुळे, मुक्काम पोस्ट नगाव ता.धुळे जि.धुळे	बी.एस्सी.- प्रथम वर्ष बी.ए. - द्वितीय वर्ष

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
४०.	२	विद्या भारती शैक्षणिक मंडळाचे अमरावती संचलीत, संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर, औरंगाबाद इन्दोर महामार्ग मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगाव	बी.ए. - द्वितीय वर्ष
४१.	३	चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.कला एस एम ए विज्ञान व के के वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव धुळे रोड, चाळीसगाव, जि - जळगाव.पिन - ४२४१०१	बी.एस्सी- प्रथम वर्ष बी.एस्सी- तृतीय वर्ष
४२.	४	दि बोदवड सार्वजनिक सह एज्युकेशन सोसायटी संचलीत कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बोदवड ता.बोदवड. जि. जळगाव	बी.कॉम - प्रथम वर्ष बी.ए. - तृतीय वर्ष
४३.	५	महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, यावल रोड, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव	बी.एस्सी- तृतीय वर्ष [२ अतिरिक्त तुकड्या] बी.सी.ए. - प्रथम वर्ष बी.कॉम. - प्रथम वर्ष
४४.	६	यशवंतराव चव्हाण शैक्षणिक प्रसारक मंडळाचे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल, ता. एरंडोल जि. जळगाव, पिन.४२५१०९	बी.एस्सी.- प्रथम वर्ष
४५.	७	क्रिडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे ऑड सिताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव खाँजामिया रोड, जिल्हा पेठ, जळगाव. ता. जळगाव जि. जळगाव	बी.कॉम.- द्वितीय वर्ष बी.कॉम.- तृतीय वर्ष
४६.	८	जी एच रायसोनी एज्युकेशनल फाउंडेशन सोसायटी जी एच रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ बीझनेस मॅनेजमेंट जळगाव गट क्रमांक ५७/१, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव ता. जळगाव जि. जळगाव	बी.बी.ए.- प्रथम वर्ष
४७.	९	स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल कॉलेज, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि.धुळे	बी.एस्सी.- तृतीय वर्ष बी.एस्सी. - द्वितीय वर्ष
४८.	१०	शहादा तालुका को.ऑप.एज्युकेशन सोसायटी लि.शहादा संचलित विज्ञान महाविद्यालय, शहादा जि.नंदुरबार	बी.एस्सी- तृतीय वर्ष [२ अतिरिक्त तुकड्या]

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
<b>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर</b>			
४९.	१	महीला विकास संस्था वर्धा केलकर वाडी, वर्धा न्यु आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, बॅचलर रोड, वर्धा	बी.एस्सी. (माध्यम - इंग्रजी) एम.कॉम. (माध्यम - इंग्रजी)
५०.	२	विद्या भारती संस्था, वर्धा केलकर वाडी वर्धा-४४२००१ विद्याभारती कॉलेज, नागपुर रोड, सेलू, वर्धा	बी.कॉम. (माध्यम - [इंग्रजी]) बी.एस्सी. (माध्यम - [इंग्रजी])
५१.	३	महीला विकास संस्था वर्धा केलकर वाडी, वर्धा कला व विज्ञान महाविद्यालय, पुलगाव, वर्धा	बी.एस्सी. (माध्यम - इंग्रजी)
५२.	४	भारत एज्युकेशन सोसायटी, मॉडेल कला व वाणिज्य महाविद्यालय, कारंजा (घा) वर्धा	बी. कॉम.- (माध्यम -मराठी)
५३.	५	गोंदिया एज्युकेशन सोसायटी ऑफिस ऑफ दि गोंदिया एज्युकेशन सोसायटी, एन. ए. एम. डी. कॉलेज, गोंदिया - नरसिंगदास मोर आर्ट्स कॉमर्स अँड श्रीम.जी.डी. सराफ सायन्स कॉलेज तुमसर, भंडारा	बी.एस्सी. - (माध्यम -इंग्रजी)
<b>संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती</b>			
५४.	१	जे.डी.पाटील सांगळदकर महाविद्यालय, दर्यापूर, ता. दर्यापूर जि. अमरावती	बी.एस्सी.भाग - १
५५.	२	श्री. शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट ता. आकोट जि. अकोला (२०३)	बी.ए.भाग - २ (तिसरी तुकडी) बी.ए.भाग - ३ (दुसरी तुकडी) बी.ए.भाग - ३ (तिसरी तुकडी) बी.एस्सी.भाग - २ (दुसरी तुकडी) बी.एस्सी.भाग - ३ (दुसरी तुकडी)
५६.	३	श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगांव (जामोद) जि.बुलडाणा	बी.कॉम भाग - १ (मराठी माध्यम)
५७.	४	श्री. व्यंकटेश कला, वाणिज्य महाविद्यालय, देऊळगांव राजा, जि. बुलडाणा	बी.एस्सी.भाग - १
५८.	५	गौरीशंकर सेवा समिती, मलकापूर, बुलडाणा संचलित विज्ञान महाविद्यालय, मलकापूर जि. बुलडाणा	बी.एस्सी.भाग- १
५९.	६	आबासाहेब पारवेकर कला, वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ	बी.कॉम.भाग - १ (इंग्रजी माध्यम)
६०.	७	गो.सी.टोम्पे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुर बाजार जि. अमरावती.	बी.एस्सी.भाग -२
६१.	८	भारतीय महाविद्यालय, मोर्शी जि. अमरावती	बी.ए.भाग - ३
६२.	९	इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ	बी.एस्सी.भाग - २

अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
		<b>श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई</b>	
६३.	१	महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, १३/१/२, नन्हे, आंबेगाव तक्षशीला सोसायटी, पुणे - ४११०५२	बी.डिजाइन -(इंग्रजी माध्यम)
		<b>शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</b>	
६४.	१	कर्मवीर हिरे कला, शास्त्र, वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर	बी.ए.भाग - १ (तुकडी क्र. ५)-१२० बी.ए.भाग - २ (तुकडी क्र. ५)-१२० बी.ए.भाग - ३ (तुकडी क्र.३ व ४)-२४० बी.कॉम. भाग - १ (तुकडी क्र. २)-१२० बी.कॉम. भाग - २ (तुकडी क्र. २)-१२० बी.कॉम. भाग - ३ (तुकडी क्र. २)-१२० बी.एस्सी. भाग - १(तुकडी क्र. २ व ३)-२४० बी.एस्सी. भाग - २(तुकडी क्र. २ व ३)-२४० बी.एस्सी. भाग - ३ (तुकडी क्र. २ व ३)-२४०
६५.	२	जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर	बी.ए. भाग - २ (तुकडी क्र. २)-१२० बी.ए. भाग - ३ (तुकडी क्र. २)-१२० बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. २)-१२० बी.एस्सी. भाग - ३ (तुकडी क्र. २)-१२०
६६.	३	भोगावती महाविद्यालय, कुरुकली, ता.करवीर, जि.कोल्हापूर	बी.ए. भाग - १ (तुकडी क्र. १) १२० बी.ए. भाग - २ (तुकडी क्र. १) १२० बी.ए. भाग - ३ (तुकडी क्र. १) १२० बी.एस्सी. भाग - १ (तुकडी क्र. २) १२० बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. २) १२० बी.एस्सी. भाग - ३ (तुकडी क्र. १) १२०
६७.	४	दि न्यू कॉलेज कोल्हापूर १०६२, ए वार्ड, शिवाजी पेठ, कोल्हापूर	बी.एस्सी. भाग - १ (तुकडी क्र. २) १२० बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. १) १२० बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. १) १२०
६८.	५	शिवराज साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंगलज, ता.गडहिंगलज, जि.कोल्हापूर.	एम.कॉम. भाग - १ व २
६९.	६	गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, सुभाष रोड, कोल्हापूर	बी.एस्सी. भाग - १ (तुकडी क्र. ४) १२० बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र.३ व ४) २४० बी.एस्सी. भाग - ३ (तुकडी क्र.३ व ४) २४०
७०.	७	विठ्ठलराव पाटील महाविद्यालय, कळे, (कला, वाणिज्य व विज्ञान), ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर.	बी.ए. भाग - २ (तुकडी क्र. २) १२० बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. १) १२०
७१.	८	र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, ता.चंदगड, जि.कोल्हापूर.	बी.कॉम. भाग - २ (१२०) बी.कॉम. भाग - ३ (तुकडी क्र. १) (१२०)



अ.क्र.	अ.क्र.	संस्थेचे व महाविद्यालयाचे नांव	अतिरिक्त तुकड्या
७२.	९	डी. आर. माने महाविद्यालय, कागल, ता. कागल, जि.कोल्हापूर.	बी.ए. भाग - २ (तुकडी क्र. १) (१२०) बी.कॉम. भाग - ३ (तुकडी क्र. १) (१२०)
७३.	१०	श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली.	बी.एस्सी. भाग ३ (तुकडी क्र. १) (१२०) बी.कॉम्. भाग १ (तुकडी क्र. १) (१२०)
७४.	११	पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगांव, ता.तासगांव, जि.सांगली	बी.एस्सी. भाग १ (तुकडी क्र. २) (१२०) बी.एस्सी. भाग २ (तुकडी क्र. २ व ४) (२४०) बी.एस्सी. भाग ३ (तुकडी क्र. ३ व ४) (२४०) बी.कॉम. भाग २ (तुकडी क्र. २) (१२०)
७५.	१२	बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण, ता.पाटण, जि.सातारा.	बी.ए. भाग - १ (तुकडी क्र. ४) (१२०) बी.ए. भाग - २ (तुकडी क्र. ३) (१२०) बी.एस्सी. भाग - १ (तुकडी क्र. १) (१२०) बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. १) (१२०) बी.कॉम. भाग - १ (तुकडी क्र. १) (१२०) बी.कॉम. भाग - १ (तुकडी क्र. २) (१२०) बी.कॉम. भाग - २ (तुकडी क्र. १) (१२०)
७६.	१३	लाल बहादुर शास्त्री कॉलेज, सातारा.	बी.एस्सी. भाग - २ (तुकडी क्र. २) (१२०)
७७.	१४	यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा	बी.एस्सी. भाग-२ (तुकडी क्र. २) बी.एस्सी. भाग -३ (तुकडी क्र.२)
<b>डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद</b>			
७८.	१	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद.	बी. एस्सी. प्रथम वर्ष बी. कॉम. प्रथम वर्ष
७९.	२	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.	बी. एस्सी. प्रथम वर्ष बी. कॉम. प्रथम वर्ष
८०.	३	मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लाल बहादुर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालय, परतूर, ता. परतूर जि. जालना	बी. एस्सी प्रथम वर्ष १
८१.	४	मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा ता. मंठा जि. जालना	बी. एस्सी प्रथम वर्ष १

२. अटी व शर्ती :-

- अस्तित्वात असलेल्या ज्या महाविद्यालयात नवीन अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या महाविद्यालयाने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर सादर करावे.

२. महाविद्यालयाने हमीपत्र सादर केल्याशिवाय किंवा तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
  ३. महाविद्यालयांनी, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषांनुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी ३० ऑगस्ट पर्यंत करावी आणि तदनंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
  ४. महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.
  ५. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (ऑफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
  ६. संबंधित विद्यापीठांनी, वरील विवरणपत्रातील महाविद्यालयांनी प्रकरणपरत्वे नॅक मुल्यांकन/ पुनर्मुल्यांकन करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा.
३. विद्यापीठांनी संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकांचे अट क्रमांक २ मधील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
४. संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त तुकड्यांचा नियतकालिक आढावा घेऊन सदर अतिरिक्त तुकड्यांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर अतिरिक्त तुकड्यांची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपस्थित केलेल्या बाबी विचारात घेता या अटी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ व विभागीय सहसंचालक यांची राहिल.
- सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०६२२१४२६१५१७०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( रोहिणी भालेकर )

उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

महाराष्ट्र शासन

प्रत,

१) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.

- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
- ४) संबंधित संस्था, (विद्यापीठामार्फत)
- ५) निवड नस्ती (मशि-४)